E-AUCTION SALE NOTICE

MUKTAR INFRASTUCTURE (INDIA) PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U74930GA2010PTC006256)

Registered office: Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India.

Notice is hereby given to the public in general in connection with sale of assets owned by Muktar Infrastructure (India) Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1938 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No. 971/2020 dated September 21, 2022 (date of receipt of order - September 29, 2022) under The Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code").

The assets of Corporate Debtor, forming part of its liquidation estate, is being offered for sale as a going concern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. The bidding shall take place through online e-auction service provider NeSL at https://nbid.nesl.co.in/app/login; Email Id: araventhanse@nesl.co.in, gunjann@nesl.co.in; Mobile No.: +91 93846 76709, +91 84470 18554.

SR. NO.	PARTICULARS	DETAILS
1	Date and Time of Auction	Date: Thursday, April 20 th , 2023
		Time: 3:00 p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of
		5 minutes)
2	Address and e-mail of the Liquidator as	IBBI Reg. Address: 162/D/702 Lake Gardens, Kolkata,
	registered with IBBI	West Bengal ,700045.
		Reg. email id: anup_singh@stellarinsolvency.com
3	Correspondence Address	Address: Suite-1B, 1st Floor, 22/28A Manoharpukur Road
		of Deshopriya Park, Kolkata-700029, West Bengal, India.
		Project specific email id: muktarinfra.sipl@gmail.com

Particulars of Asset	Reserve Price (Amt. in INR.)	Initial Earnest Money Deposit (Amt. in INR.)	Incremental Value (Amt.in INR.)	
Muktar Infrastructure (India) Private Limited, as a going	INR. 31,52,80,026/- (Indian Rupees Thirty-One Crores Fifty-Two Lacs Eighty Thousand Twenty- Six Only)	INR. 2,00,00,000/- (Indian Rupees Two Crores Only)	INR. 10,00,000/- (Indian Rupees Ten Lacs Only)	

Important Notes:

- 1. The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities. The sale is conducted under the provisions of Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made thereunder.
- 2. The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details of the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) website: **https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/** from March 18th, 2023.
- 3. Interested bidders shall participate after **mandatorily** reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest by **04-04-2023** in the manner prescribed in E-Auction Process Document.
- 4. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.
- 5. As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of Code (as amended from time to time).

Date and Place: March 18th, 2023, Kolkata

Anep keemer Sigh;

Anup Kumar Singh IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322 Liquidator of Muktar Infrastructure (India) Private Limited (in Liquidation)

ई-लिलाव विक्री सूचना मुलार इन्फ्रास्ट्रबचर (इंडिया) प्रायवहेट लिमिटेड (लिक्रिडेशनमधील) (सीआयएन : यू७४९३०जीए२०१०पीटीसी००६२५६)

नोंदणीकृत कार्यालय : प्सॉट क्र. बी- २/बी- ३, फेज १ वेर्णा औद्योगिक वसाहत,

वेर्णा, खेवा-४०३७२२, पारत.

दिवाळखोरी व कर्जबुडवेगिरी कायदा, २०१६ (कायदा) खाली दि २१ सप्टेंबर २०२२ (आदेश मिकाल्याची तारीख – २९ सप्टेंबर २०२२) रोजीच्या सी. वी. (आयबी) क्र. सी.पी. क्र. ९७१/२०२० मधील आदेश आय. ए. १९३८ अन्वये मान. एनसीएलटी, मुंबई न्यायपीठ द्वारा नेमलेल्या लिक्रिडेटरने दिलेल्या मुततर इन्फ्रास्ट्रवचर (इंडिया) प्राययहेट लिभिटेड (लिक्रिडेशनमधील) (कॉर्पोसेट कर्जदार) यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विक्रीसंबंधाने तमाम लोकांना याद्वारे **नोटीख** देण्यात येते की,

भारतीय दिवाळखोत्ते व कर्जबुडवेगिरी मंडळ (लिक्रिडेशन प्रक्रिया), २०९६ च्या निवमन ३२ च्या उपवाक्य (इ) च्या अनुषंगाने कॉर्योरेट कर्जदाराच्या मालमत्ता ज्या लिक्रिडेशन मालमत्तेचा भाग आहेत व विक्रीसाठी दिल्या जात आहेत त्या महत्वाच्या आहेत. सदर विक्रीच्या बोली एनईएसएल या ऑनलाईन ई–लिलाव सेवा पुरवठादारांद्वारे

https://nbid.nesl.co.in/app/login, इंमेल : araventhanse@nesl.co.in, gunjaan@nesl.co.in मोथा. क. : + ९१ ९३८४६७६७९८, + ९१ ८४४७०९८५५४ येथ्न घेतला जाईल.

अ. इ.	तपशील		तपशील			
9.	লিলাবাখী নাগীন্ত ব ব		दिनांकः गुरुवार, २० एत्रिल, २०२३ वेळः द्यारी ३ ०० ते ४ ०० (५ मिनिटांच्या अमर्शदित विश्तासस्रह)			
₹.	आयबीबीआयकडे नोंदणी लिक्रिडेटरचा पला व ईमे	पश्चिम बंगाल, छ	आयंबीबीआय नोंदणीकृत पत्ता : १६२/डी/७०२ लेक गार्डन्स, कोलकाता, पश्चिम बंगाल, ७०००४५. नोंदणीकृत ईमेल आयंडी :anup_singh@stellarinsolvency.com			
3.	पत्रव्यवहाराचा पत्ता	पार्क, कोलकाता-	१ला मजला, २२/३८९, मनोहरपुकुर मार्ग, देशोप्रिया -७०००२९, पश्चिम बंगाल, भारल निल आग्रडी : muktarinfra.sipi@gmail.com			
		राखीव किंमत (भारतीय रूपयांत रक्षम)	प्रारंभिक बयाणा राजम ठेव (भारतीय रुपयांत राजम)	बोली वाढ मूल्य (भारतीय रुपयांत रकम)		
वेणां औद्योगिक वसाहत, वेर्जा, गोवा-४०३७२२, भारत येथे असलेल्या नोंदगीकुल कार्यालय महत्वाचे म्हणून कॉर्वेरिट कर्जदाराची विकी मनगर		वेणां औद्योगिक वसाहत, ग्री, गोवा-४०३७२२, भारत येथे सरहोत्या नोंदगीकृत कार्यालय महत्वाचे महत्पून कॉर्योरेट कर्जदाराची विक्री मुक्तार क्यास्ट्रक्चर (इंडिया) प्रायवहेट		भारतीय रूपवे १०,००,०००/ - (भारतीय रुपवे दहा लाख फक्त)		

महत्वाच्या मोंदी :

9. सदर विक्री 'जसे आहे जेथे आहे', 'जे आहे जे काही आहे', 'जे काही आहे', ' केथे जे जे आहे' आणि ' कोणत्याही रिकोसीकेवाय' या तत्त्वावर केली जाईल आणि म्हणून, सदर विक्री कोणत्याही बॉस्टी व इन्होम्पिटीज किवाय केली जाईल. सदर विक्री कायदा व भागतीय दिवाळरडोरी य कर्जबुडवेगिरी मंडळ (लिक्रिडेशन प्रक्रिया) नियमने, २०१६ थ्या खालील तरलुदीखाली केली जाईल. २. सह विक्री सूचना ई-लिलाव प्रक्रिया प्रपत्रांसह वाच्यो आवश्यक आहे ज्यात प्रक्रिया तपशील व पात्रता कागदयत्रे खादर बरण्यासाठीचे वेळायज्व, द्वीडीआरला योहोच, जानेची पाहणी भेट, योग्य पालन इत्यादीचा तपशील व्यवस्थितयां दिला आहे. सदर

ई-लिलाव प्रक्रिया प्रयत्रे ऑनलाईन ई-लिलाव सेवा पुरवठादार नेंशनल ई-मयहरनंस सर्व्हिसेस लि. यांच्या

https://nesi.co.in/auction-notices-under-idc/ या संवेधतस्वत्वात्वर १८ मार्च २०२३ पासून उपलव्य तहतील.

३. इच्छुक बोलीदारांनी ई-सिलाव प्रपत्रांमध्ये विहित केलेल्या संबंधित अटी व शर्ती न चुकता वाचाव्यात व त्या मान्य झाल्यावरच सदर तिलावात माग ध्यादा आणि त्यानुसार, सदर ई-लिलाव प्रक्रिया प्रपत्रांमध्ये विहित केलेल्या पद्धतीने त्याचे इच्छुक असल्याचे प्रस्ताव 0४.0४.२०२३ पर्वत सादर कराव्यात.

४. त्यासाठी कोमलेही कारण न देता कोमल्पाही टाम्यावर लिलाव चालू असताना त्यामघून कोमल्पाही मत्ता माने घेण्याचा किवा ई– लिलाव तहलूब करणे/पुढे ढकरणे/राढ करणे/सुधारणे/संपुष्टात आंगण्याचा किंवा कोमलाही वा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा वा फेटाळण्याचा सर्वस्वी अधिकार सदर लिखिडेटसकडे आहे.

५. सदर कावचाच्या कलम ३५ चे वाक्य (१) चे वपवाक्य (एफ) च्या तस्तुईॉनुसार इच्छुक डोलीदार जर ते सदर कायचाच्या (वेळोवेळी सुधारप्रयात आलेला) कलम २९ ए मध्ये दिलेले पात्रता निकष ते पूर्ण करण्यात अपयक्ती होत असल्यास ते. पात्र ठरणान नाडीत.

दिनांक व ठिकाण : १८ मार्च २०२३, कोलकाता आववीबीआय / आवमीए-००१ / आवमी-पी००१५३ / २०१७-१८ / १०३२२ मुक्तार इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्राययहेट लिमिटेड्ये लिकिडेटर (लिक्रिडेटनमधील)

2 mn jobs to be created under PM MITRA: Goyal

New Delhi, 17 March

he Pradhan Mantri Mega Integrated Textile Region and Apparel (PM MITRA) parks may attract investment

generate 2 million jobs in the coming four years, Union Commerce and Industry Minister Piyush Goyal said on Friday, while announcing the sites for seven textile parks.

"It is estimated that about 2 million new direct and indirect jobs will be created in the seven parks announced under the scheme till 2027, along with investment of about ₹70,000 crore to create infrastructure in these parks," he said.

Earlier in the day, the government announced the setting up of seven PM-MITRA parks for the textile industry to increase investment, promote innovation, create job opportunities and make India a global hub for textile manufacturing and exports.

Of the 13 states that competed, seven — Tamil Nadu, Telangana, Gujarat, Karnataka, Madhya Pradesh, Uttar Pradesh, and Maharashtra – were selected.

"It is expected that these parks will enhance the competitiveness of the textiles industry by helping it achieve economies of scale as well as attract global players to manufacture in India," said the textile ministry in a statement.

The scheme, first announced in the FY22 Budget, aims to develop integrated and modern industrial infrastructure facilities for the entire value-chain of the textile industry. Goyal said all selected states have assured of fast-tracking land acquisition

"The PM MITRA mega textile parks will provide state-ofthe-art infrastructure for the textiles sector.

of crores and create lakhs of jobs. It will be a great example of Make in India' and 'Make For the World" NARENDRA MODI ON TWITTER

so that projects don't get delayed and the target of increasing the textile exports to \$100 billion by 2030 is achieved.

Prime Minister Narendra Modi in a social media post said the mega textile parks will boost the textiles sector in line with 5F (farm to fibre to factory to fashion to foreign) vision.

"The PM MITRA mega textile parks will provide state-of-the-art infrastructure for the textiles sector, attract investment of crores and create lakhs of jobs. It will be a great example of 'Make in India' and 'Make For the World', the Prime Minister tweeted.

The ₹4,445-crore centrally sponsored scheme will be in operation till 2027 under the Ministry of Textiles. A special purpose

vehicle (SPV) owned by the Centre and state governments will be set up for each park, which will oversee the implementation of the project. The government is also expected to facilitate convergence with other schemes to ensure additional incentives to the master developer and investor units. "The Ministry of Textiles will provide financial support in the form of Development Capital Support up to ₹500 crore per park to the Park SPV (special purpose vehicle). A Competitive Incentive Support (CIS) up to ₹300 crore per park to the units in PM MITRA Park shall also be provided to incentivise speedy implementation," said textile ministry in a statement.

A Sakthivel, president, Federation of Indian Export Organisation (FIEO), said schemes such as PM MITRA will hasten the decision-making of investors in India's favour as with the realignment of the global value chain and focus on friendshoring, India is on the radar of global investors, who are looking for investment and expansion outside China.

Naren Goenka, chairman, Apparel Export Promotion Council (AEPC), said the scheme will re-establish India's dominance as a global textiles leader by enhancing apparel exports exponentially and creating massive employment opportunities.

'The scheme offers a unique opportunity where spinning, weaving, dyeing, printing and stitching will be at the single location. This will drastically reduce logistics costs and make the apparel sector globally competitive in the true sense of the term by integrating the value chain, creating economies of scale, and making Indian garment exports ESG compliant," Goenka added.

ECONOMY & PUBLIC AFFAIRS 7

STOVEC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: N.I.D.C., Nr. Lambha Village, Post: Narol, Ahmedabad - 382405, Gujarat Tel: +91 (0) 79 6157 2300, Fax: +91 (0) 79 2571 0406, E-mail: secretarial@stovec.com CIN : L45200GJ1973PLC050790 Website: www.stovec.com

NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

Mandatory transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of Investor Education and Protection Fund ("IEPF" This Notice is being published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the said Rules"). As per Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the said Rules, all shares in respect of which dividends has not beer claimed/paid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

In accordance with the said Rules, Individual communication is being sent to the registered address of the shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years or more and whose shares are liable to be transferred to IEPF for their appropriate action.

The Company has also uploaded the details of such shareholders and the corresponding shares due for transfer to the Demat Account of IEPF, on its website at www.stovec.com. The Shareholders are requested to visit Company's website to verify the details of the Unclaimed Dividends and the Shares liable to be transferred to the DematAccount of IEPF.

Shareholders who have not claimed their dividend pertaining to the financial year 2015 onwards are requested to claim their Dividend expeditiously. In case the Shareholder/s fail to claim the above said Unclaimed Dividend on or before June 20, 2023, the Company will proceed to transfer the underlying Equity Shares of the Company, registered in the name of the Shareholder to the credit of the Demat Account of IEPF pursuant to the said Rules

Shareholders may please note that all future dividends (if any) and other corporate benefits (if any) on the said shares shall be credited to the IEPF. Shareholders may further note that both the Unclaimed Dividend and the corresponding Shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by Shareholders from the IEPF Authority after complying with the procedure as set out in the said Rules.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF may note that the Company would be issuing New Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) held by Shareholder(s) for the purpose of transfer of such shares to IEPF as per the Rules (as amended from time to time) and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Further, the concerned shareholders who are holding shares in dematerialized form and whose shares are liable to be transferred to IEPF may note that Company would be issuing instruction(s) to Depositories by way of Corporate Action for the purpose of transfer of their shares to IEPF.

The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be adequate notice in respect of issue of the New Share Certificate(s) by the Company and issuing of instruction(s) to Depositories for the purpose of transfer of shares to IEPF, pursuant to the said Rules. In case of any gueries, please contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Link Intime India Private Limited at their following address/e-mail/Telephone number.

Link Intime India Pvt. Ltd., Unit: Stovec Industries Ltd., 5th Floor, 506 to 508, Amarnath Business Center-I, (ABC-I) Beside Gala Business Center, Nr. St. Xavier's College Corner, Off C.G. Road, Navrangpura, Ahmedabad - 380 009, Gujarat Telefax: +91 (0) 79 2646 5179/86, E-mail: iepf.shares@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

Date : March 17, 2023 Place : Ahmedabad



51718569

Nitin Dineshchandra

Nilam Dineshchandra

Goradia

Expel Rahul as MP, says BJP as Opposition fights back

ADITI PHADNIS New Delhi, 17 March

The two Houses of Parliament were adjourned till Monday after transacting little business as ministers held consultations on how to get around the issue as the Bharatiya Janata Party (BJP) and the opposition led by Congress leader Rahul Gandhi reviewed their strategies.

The BJP is seriously considering getting Gandhi suspended, even expelled from the Lok Sabha for his remarks in England. It can do that in two ways: via a recommendation through the privileges committee; or via a special committee that can be ordered by the Speaker (as was done in the 2015 cash-for-votes case) once the House gives its leave.

The committee can go through Gandhi's utterances, ule that he did indeed hold the House and its members in contempt and recommend his expulsion, means the lawmaker from Wayanad will cease to be a Lok Sabha MP.



Congress President Mallikariun Kharge, Congress MPs Sonia Gandhi, Rahul Gandhi, and other opposition MPs at **Parliament complex on Friday** PHOTO: AP/PTI

him. This will be the second, if the Speaker refers it to the committee and the committee so decides.

speak for fear of courts or other bodies – they should be able to speak freely," said former Lok Sabha Secretary General P D T Achan

issue are becoming sharper. "Anything related to the nation is a matter of concern for all. We do not care what's happening to the Congress or its lead "But there are restrictions as ership. But if he (Gandhi) insults the nation, we cannot keep quiet," said Union Law Minister Kiren Rijiju.

unitedly against the BJP, senior SP leader Kiranmov Nanda said after a meeting between supremos of the two parties. Mamata Banerjee and Akhilesh Yadav, on Friday. Yadav, Nanda who is an SP national vicepresident, and other leaders called on Baneriee at her

TMC, SP to fight

BJP together,

keep distance

from Congress The Trinamool Congress and the

Samajwadi Party will work

residence and held an hourlong closed-door meeting. PTI

Tender/RFP Refer No. DIC/PIU/SPIU/2022-23/01 Punjab Information & Communication Technology Corporation Ltd. on behalf of Department of Industries & Commerce, Government of Punjab invites online bids from

For Stovec Industries Limited

Sd/-

Sanjeev Singh Sengar Company Secretary

A special committee can also be ordered suo moto by the Speaker. However, there is a procedural problem here.

Nishikant Dubey, BJP MP from Bihar, has written a letter to the Speaker seeking to punish Gandhi for violating privileges of the House and holding it in contempt. He cited Rule 223, but it does not allow a special committee, only that the matter should be brought before a privileges committee. Gandhi already has one matter of violation of privilege against

Four enjoyed by MPs are freedom of speech in Parliament, freedom from arrest, right to prohibit

the publication of proceedings and right to exclude strangers (who are not members of the House). The punishment for an MP found to have committed a breach of privilege can range between a warning and imprisonment, depending on severity. New privileges cannot be created — they are well defined and rely on precedents. "Parliament is the highest legislative body. It must function without hindrance. The constitution gives them that freedom - they enjoy judicial immuni-

well; if an MP says, for example, that Parliament is a den of thieves, he has brought

Parliament into disrepute and he has no right to do that," he said. But everything has to be done by Parliament itself. In 1978, expelled from Parliament by the Janata Party on the issue of privileges. She took recourse to the Supreme Court. Achary said the bottom line is the House has to decide that its privilege has been violated. Reference to a special committee, which Dubey has demanded, is another matter ty for their work. The idea is altogether.

that they should not hesitate to However, battle lines on the

The Congress, too, responded in kind. Rajya Sabha MP KC Venugopal sought "privilege proceedings" against Prime Indira Gandhi was Minister Narendra Modi for making "derogatory, insulting, distasteful and defamatory' remarks against the Wayanad MP and former Congress president Sonia Gandhi in the House. Venugopal approached Rajya Sabha Chairperson Jagdeep Dhankhar with a notice of question of privilege against Modi under Rule 188 of the Procedure and Conduct of Business in the Upper House.

World Bank assisted Raising & Accelerating MSME Performance (RAMP) programme of Government of India.

Closing date & time: 17th April, 2023 (till 5:00 P.M.) For details log onto: https://eproc.punjab.gov.in

Note: Any corrigendum(s) to the Tender/RFP Notice shall be published on the abov ehsite only

ent of Industries & Comn Udyog Bhawan, Sector-17, Chandigarh 160017 | Tel 0172-2701214, 2715270 Email: piu.ibdp2017@gmail.com | www.pbindustrires.gov.in

MUKTAR MINERALS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U13100GA2004PTC003585) Registered office: Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa-403722, India.

Notice is hereby given to the public in general in connection with the sale of assets owned by Muktar Minerals Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1211 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No. 1078/MB/C-IV/2020 dated 01.02.2023 (date of receip of order - 08.02.2023) under The Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code") The assets of the Corporate Debtor, forming part of its liquidation estate, are being offered for sale as a going concern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 The bidding shall take place through online e-auction service provider NeSL a https://nbid.nesl.co.in/app/login; Email Id: araventhanse@nesl.co.in gunjann@nesl.co.in; Mobile No.: +91 93846 76709, +91 84470 18554.

SR. NO.	PARTICULARS	6		DETAILS	
1	Date and Time of Au	uction	Date: Monday, 17th April, 2023 Time: 3:00 p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes)		
2	Address and e-mail of the Liquidator as registered with IBBI		IBBI Reg. Address: 162/D/702 Lake Gardens, Kolkata, West Bengal ,700045. Reg. email id: anup singh@stellarinsolvency.com		
3	Correspondence Ad	dress	Address: Suite-1B, 1st Floor, 22/28A Manoharpukur Road of Deshopriya Park, Kolkata-700029, West Bengal, India. Project specific email id: muktarminerals.sipl@gmail.com		
of Asset (An Sale of Corporate Debtor, INR, 3 Muktar Minerals Private Limited, as a going Th concern registered Crore office situated at Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Hu			rve Price . in INR.)	Initial Earnest Money Deposit (Amt. in INR.)	Incremental Value (Amt.in INR.)
		(India Thir Crores Lacs Thous Hund	62,19,718/- an Rupees ty-Eight 5 Sixty-Two Nineteen and Seven dred and een Only)	INR. 2,00,00,000/- (Indian Rupees Two Crores Only)	INR. 10,00,000/ (Indian Rupees Ten Lacs Only

- mportant Notes: The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities. The sale is conducted under the provisions of the Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made thereunder. The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details of the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) website: https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ from 18th March 2023.

Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in the E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest by 04-04-2023 in the manner prescribed in the E-Auction Process Document.

The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at any stage without assigning any reaso thereof

As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of the Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of the Code (as amended from time to time). Date and Place: March 18th, 2023, Kolkata

> Anup Kumar Singh IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322 Liquidator of Muktar Minerals Private Limited (in Liquidation)

		Goradia	166	62405501-501	2202213180-345		
			332	66654849-849	6874472352-683		
6	83006048	Patel Natubhai M	406	66609303-303	6869097500-905		
		Total	2188				
Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited" , Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda,							
Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice,							
failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate							
and the second							

112

66654572-572

 38
 11253354-354

 38
 51268937-938

90 58277669-669

6874435385-496

202109803-840 1174389763-800

1617224989-078

certificate(s) in respect of the aforesaid securities.				
	for Reliance Industries Limited			
	Sd/-			
Place : Mumbai	Savithri Parekh			
Date : March 17, 2023	Company Secretary and Compliance Officer			
www.ril.com				

E-AUCTION SALE NOTICE MUKTAR INFRASTUCTURE (INDIA) PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U74930GA2010PTC006256)

Registered office: Plot No. B-2/B-3, Phase I, Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India Notice is hereby given to the public in general in connection with sale of assets owned by Mukta Infrastructure (India) Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidato appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1938 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No 971/2020 dated September 21, 2022 (date of receipt of order - September 29, 2022) under Th olvency and Bankruptcy Code, 2016 ("Code")

The assets of Corporate Debtor, forming part of its liquidation estate, is being offered for sale as a going concern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of Indi (Liquidation Process) Regulations, 2016. The bidding shall take place through online e-auction service provider NeSL at https://nbid.nesl.co.in/app/login; Email Id: araventhanse@nesl.co.ir gunjann@nesl.co.in; Mobile No.: +91 93846 76709, +91 84470 18554.

SR. NO			D	ETAILS	
1	Date and Time of Auction		Date: Thursday, April 20th, 2023 Time: 3:00p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes)		
2	Address and e-mail of the Liquidator as registered with IBBI	Wes	IBBI Reg.Address:162/D/702 Lake Gardens, Kolkata, West Bengal ,700045. Reg. email id : anup_singh@stellarinsolvency.com		
3	Correspondence Address	Add Des	ress: Suite-1B, 1st Flo hopriya Park, Kolkata-7 ect specific e-mail id:	or, 22/28A, Manoha 00029, West Benga	rpukur Road of al, India.
Particulars of Asset			Reserve Price (Amt. in INR.)	Initial Earnest Money Deposit (Amt. in INR.)	Incremental Value (Amt.in INR.)
Sale of Corporate Debtor, Muktar Infrastructure (India) Private Limited, as a going concern registered office situaled at Plot No. B. 2/B.3, Phase I VernaIndustrial Estate, Verna, Goa-403722, India.			INR. 31,52,80,026/- (Indian Rupees Thirty-One Crores Fifty-Two Lacs Eighty Thousand Twenty- Six Only)	INR. 2,00,00,000/- (Indian Rupees Two Crores Only)	INR. 10,00,000/- (Indian Rupees Ten Lacs Only)

mportant Notes:

The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THER IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warrantie and indemnities. The sale is conducted under the provisions of Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made the reunder.

The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details o the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) website https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/from March18th,2023.

Interested bidders shall participate after <u>mandatorily</u> reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest by 04-04-2023 in the manner prescribed in E-Auction Process Document.

The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at an stage without assigning any reason thereof.

As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of Code (as ded from time to time

Date and Place: March 18th, 2023, Kolkata	Anup Kumar Singh IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322
	(India) Private Limited (in Liquidation)



Centre planning to shut down 2 Hindustan Insecticides plants

The Centre on Friday said it is planning to shut down the operation of state-owned Hindustan Insecticides' two plants located in Kerala and Punjab due to losses incurred for the last several years. Union Minster Bhagwanth Khuba, in his written reply, said: "Yes Sir", when asked about the closure.

Iffco,CIL to make Nano DAP for 3 years: Govt

The government on Friday said fertiliser cooperative major lffco and state-owned Coal India Ltd (CIL) will manufacture Nano DAP for a period of three vears. A notification in this regard was issued on March 2, Minister of State for **Chemicals and Fertilisers** Bhagwanth Khuba said in his written reply to the Lok Sabha on Friday. Di Ammonium Phosphate (DAP) is the second most widely consumed fertiliser after urea in the country. PT

Political background not absolute bar to appoint judge: Govt cites SC order

The Centre on Friday cited a recent Apex Court order that political background by itself has "not been an absolute bar" to appoint an otherwise suitable person as a judge. It also said "generally", it is not a practice to seek Research & Analysis Wing reports on proposals for appointment of judges in high courts and the Supreme Court except in "extraordinary circumstances". PTI

April–Feb fertiliser imports from Russia highest in 3 years: Data

India imported 3.41 million tonnes of fertilisers, including urea and DAP, from Russia during April-February of the current fiscal, highest in the last three years, according to the data. The imports have risen notwithstanding the Russia–Ukraine war. "....import of urea in the current year up to February is more than double as compared to the previous year," Union MInister Bhagwanth Khuba said.

Court extends Sisodia's ED custody by five days

A court here on Friday extended by five days the Enforcement Directorate



arrested in a money laundering case

related to the Delhi excise policy.

Sisodia was produced before special judge M K Nagpal, who extended his custody till March 22. The ED had sought a seven-day extension of Sisodia's custody. Heavy security deployment was made inside and outside the Rouse Avenue Court premises. PTI



Manish Sisodia who has

of